

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८
 मा.विधी समिती
 कार्यपत्रिका क्रमांक ४
सभावृत्तांत

दिनांक १९/०७/२०१३

वेळ - दुपारी ३.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १९/०७/२०१३ रोजी दुपारी ३.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. जवळकर वैशाली राहुल - सभापती
- २) मा. मोटे किरण बाळासाहेब
- ३) मा. काळभोर वैशाली जालिंदर
- ४) मा. जाधव साधना रामदास
- ५) मा.प्रशांत शितोळे
- ६) मा. शितोळे शैलजा बाबुराव
- ७) मा. काळजे नितीन प्रताप
- ८) मा.भोईर भाऊसाहेब सोपानराव
- ९) मा. बारणे निलेश हिरामण

याशिवाय मा.गावडे - नगरसचिव, मा.पाटील - प्रशासन अधिकारी, मा.डॉ.रॉय - आरोग्य वैद्यकिय अधिकारी, मा.जुंधारे - उप अभियंता हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीप्रमाणे खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजात दाखल करून घेणेत आला.

विषय क्रमांक ७) मा.नंदा ताकवणे यांचा अर्ज मनपा सभा अनुपस्थितीबाबत..

दिनांक ०५/०७/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक : २०

दिनांक : १९/०७/२०१३

सुचक : मा.साधना जाधव

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे क्र.प्रशा/१/कावि/५०३/२०१३, दि.२२/४/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे

श्री.जुंधारे ज्ञानदेव रामचंद्र, उपअभियंता, स्थापत्य यांना पे बँड र.रु. १५६०० - ३९१०० ग्रेड पे र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये कार्यकारी अभियंता, स्थापत्य या पदावर पदोन्नतीने नेमणुक देण्यास मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : २१

दिनांक : १९/०७/२०१३

सुचक : मा.वैशाली काळभोर

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे क्र.मसाभां/भांडार/१/कावि/१५२/२०१३,

दि.११/६/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे

मनपाचे रुग्णालयातील हायपोसोल्युशन / निकामी भंगार साहित्याची अंदाजे किंमत रक्कम रुपये ७,१६,०७६/- इतकी येत आहे. ही किंमत र.रु.५००/- पेक्षा जास्त असल्याने त्या साहित्याची विक्री करणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : २२

दिनांक : १९/०७/२०१३

सुचक : मा.भाऊसाहेब भोईर

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे क्र.प्रशा/१/कावि/८११/२०१३, दि.२१/६/२०१३

विषय - श्री.प्रमोद भिमराव भोसले, उपसंचालक वित्त व लेखा सेवा गट अ यांचे मुख्यलेखापाल पदावर प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्तीस मुदतवाढ मिळणेबाबत..

विषय क्रमांक ३ चा विचार दिनांक ६/९/२०१३ चे सभेचे वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : २३
दिनांक : १९/०७/२०१३
सुचक : मा.साधना जाधव
संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/८१२/२०१३,
दि.२१/०६/२०१३

विषय क्रमांक : ४
विभाग - प्रशासन
अनुमोदक : मा.किरण मोटे

विषय - डॉ.के. अनिल रॉय, वैद्यकीय अधिकारी यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी
या पदावर पदोन्नतीने करावयाच्या नेमणुकीस मान्यता मिळणेबाबत..
विषय क्रमांक ४ चा विचार पुढील सभेचे वेळी करणेत यावा.
सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : २४
दिनांक : १९/०७/२०१३
सुचक : मा.प्रशांत शितोळे
संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे क्र.पअक/१०/कावि/६२५/२०१३, दि.८/७/२०१३

विषय क्रमांक : ५
विभाग - पर्यावरण अभियांत्रिकी
अनुमोदक : मा.भाऊसाहेब भोईर

विषय : पिंपरी चिंचवड शहरातून पवना नदीचे पात्र स्वच्छ करणेबाबत..
विषय क्रमांक ५ चा विचार पुढील सभेचे वेळी करणेत यावा.
सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : २५
दिनांक : १९/०७/२०१३
सुचक : मा.शैलजा शितोळे
संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे क्र.स्था/काअ/५००/२०१३, दि.२/७/२०१३

विषय क्रमांक : ६
विभाग - बी आर टी एस स्थापत्य
अनुमोदक : मा.नितीन काळजे

विषय : देहु आळंदी रस्ता साखळी ३० मी. डी.पी. प्रमाणे उर्वरीत काम करणेबाबत..
विषय क्रमांक ६ चा विचार पुढील सभेचे वेळी करणेत यावा.
सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजात दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : २६

विषय क्रमांक : ७

दिनांक : १९/०७/२०१३

विभाग -

सुचक : मा.किरण मोटे

अनुमोदक : मा.वैशाली काळभोर

संदर्भ : मा.किरण मोटे, मा.वैशाली काळभोर यांचा प्रस्ताव..

सौ. नंदा विकास ताकवणे यांचे दि. १५ जुलै २०१३ चे विनंती अर्जानुसार घरगुती कारणामुळे २० जुलै २०१३ रोजी होणा-या मा.महापालिका सभेची अनुपस्थिती मान्य करणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

(जवळकर वैशाली राहुल)

सभापती

मा. विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/ ६९७ /२०१३

दिनांक - २५/०७/२०१३



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.